

18th February, 2023

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
BSE Scrip Code: 543635

National Stock Exchange of India Limited

Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051
NSE Symbol: PPLPHARMA

Dear Sir / Madam,

Sub: Submission of copy of newspaper advertisement for Postal Ballot Notice

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement published today i.e. on Saturday, 18th February, 2023 in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi), in respect of the Postal Ballot Notice.

Kindly take this on record.

Thanking you,

Yours truly,

For **Piramal Pharma Limited**

Tanya Sanish
Company Secretary

Missing link in UGC's foreign university plans

Educational emigration will remain high unless India strengthens the skill development ecosystem in higher education, say students and teachers

DEBARGHYA SANJAL & SHIVA RAJORA
New Delhi, 17 February

Indian students pursuing higher education degrees are not very excited about foreign universities setting up campuses in India. Last month, the University Grants Commission (UGC) unveiled draft norms for allowing, for the first time, foreign universities to set up campuses in India with autonomy to decide the admission procedure and fee structure. But students and teachers believe that foreign campuses will not be enough to stymie educational emigration.

A report on international migration patterns by the Organisation for Economic Co-operation and Development also recently pointed out that Indians studying in economically developed countries were the most likely among all foreign students to stay back in their host country and join the local workforce. Over 650,000 Indian students went abroad in 2022 to pursue higher education, according to data shared by the education ministry in Parliament (see chart). The data also showed that most Indian students preferred Canada, the US and UK to pursue degree courses.

"The UGC's move assumes that students will be satisfied with the tag of a prestigious global institution. But that is hardly the central motivation. University campuses in the US not only offer a vibrant com-

munity of international scholarship, but also an ecosystem of internships, apprenticeships, skill development and vocational training courses," said Saurabh Gupta, who recently completed his PhD in economics from the University of Oregon and is working for Oregon's state revenue department.

Sasha Ramani, head of corporate strategy for MPOWER Financing, which helps students to manage their finances for international educational travel, added, "We expect the UGC decision to have little impact on the stream of Indian students going abroad. They head abroad not only for high-quality education, but also for networking, upskilling and career opportunities. Foreign varieties that offer their curricula in India can only provide a part of the experience enjoyed by students who study abroad."


UGC Chairman M Jagadeesh Kumar has a different view. "(The number of) Indian students who want to study abroad will be more than a million in the near future. Campuses of foreign universities in India can admit only a fraction of the students going abroad. Therefore, those who go abroad for possible immigration after studies will continue to go abroad," he told PTI.

"Other students who do not plan to immigrate may choose to study in the campuses of foreign higher education institutions (FHEIs) in India. Therefore, both categories of students will continue to make their choices and I do not see any



ON COURSE

Indian students going abroad



* Till November 30
Note: MoS (Education) Subhas Sarkar clarified that while the home ministry's Bureau of Immigration maintains departure and arrival data of Indians, there is no index for capturing the category of Indians going abroad for higher education. This data is captured manually based either on their verbal disclosure or the type of visa of the destination country produced by them at the time of immigration clearance. The above given data has been calculated by the ministry following this method.

problem in this," he added.

However, foreign graduates as well as teachers disagree. They believe the courses offered in foreign institutes have strong interdisciplinary components that branch into skill-development and vocational training courses unique to their sociocultural context. An assistant professor at Delhi University, who did not wish to be named, said, "Indian students who wish to bring

their skills on a par with global industry requirements, would in fact prefer to go to a university's home campus than one in India because our skill ecosystem is still not mature enough to support such integrated vocational training courses." For instance in the US, international students can take courses for credit in automotive service technologies, circuitboard design, and weaving as part of their Masters and PhDs.

Gupta said most students applying for foreign degrees were, in fact, using these as stepping stones for job opportunities in the US, UK, Canada or elsewhere. "Temporary employment opportunities like optional practical training and curricular practical training, which are often built into the degree programmes, ensure that students are tuned in to the industry standards and requirements. It helps them gain a more practical and hands-on training beyond domain-specific theoretical knowledge."

Naveen Garg, dean, international programme, at IIT Delhi, agreed. "While we have world-class infrastructure, courses and teaching faculties, the higher education ecosystem in India needs to be more thoroughly integrated with the job market, in terms of apprenticeships, skill-training workshops, and vocational courses. It's not just the curriculum, but the post-curricular ecosystem as well that needs to be invested in, to not only stymie educational emigration but also help attract more international students."

Budget 2023 has sent out positive signals for bridging the gap between the skill-development system and traditional degree education. Finance Minister Nirmala Sitharaman announced the setting up of 30 Skill India International Centres and the launch of a unified Skill India Digital platform for demand-driven formal skill training.

Radhika Shrivastava, executive director at Fortune Institute of International Business, believes foreign universities would further this process of integration by identifying and mitigating bottlenecks in India's

skill development ecosystem. "It will also augment technology transfer, research and innovation in the country. This will further lead to the creation of strategic training programmes and a pool of proficient individuals who can leverage emerging global opportunities," she said.

Others like Bhaskar Chakravorti, dean of global business at The Fletcher School at Tufts University, sees this as an opportunity to tap into the "very large pool of NRI educators who are in universities all over the world and can bring the best of both: local knowledge and international experience and connections".

Few experts believe, however, that the skill ecosystem and higher education are two "different animals".

Naushad Forbes, past president of CII, and co chairman of Forbes Marshall, believes that while "we should address our skill needs, the higher education of the kind we wish to attract to India is quite different". "It is focused on knowledge and life skills, not skills that help you get an immediate job. That is a different animal and a different task. For vocational skills, we should look towards the German, Swiss, Austrian and Singaporean apprentice systems for inspiration."

Instead, Forbes emphasised, the government must first focus on implementing such landmark announcements as the National Research Foundation and the allocation of 25 per cent of the defence R&D budget for higher education system and the private sector in an effective way before implementing new schemes.

GPT-based chat apps see a spike in downloads in India

SURAJEET DAS GUPTA
New Delhi, 17 February

The growing popularity of artificial intelligence (AI)-based GPT technology apps for chat has caught on in India as well, as they are being downloaded in vast numbers.

This is reflected in the sharp increase in their rankings, based on the number of times they have been downloaded in India, according to data from Sensor Tower and App Annie (now known as data.ai).

While there is no available data on the exact number of downloads, many experts and chatbots say it is an estimated one million over the last couple of months.

GPT or AI-based Generative Pre-Training Transformer chat technology has taken the world by storm since it was launched last November by research lab OpenAI in San Francisco.

GPT is a neural machine learning technology trained by using data from the internet to generate and type text. The user gives a prompt to the app, asking a question, and in seconds GPT gives a written response. Its potential has generated enormous excitement because it is better at creating content that has a language structure than anything that has come before it.

Close on the heels of OpenAI's launch, both Google and Microsoft, not wanting to be left behind, announced last week that they would incorporate GPT into their search engines.

According to Sensor Tower, Open Chat, a popular chatbot app that is headquartered in Vietnam and was released last December, has seen a phenomenal rise in its rankings in India, based on downloads.

It has moved from 28th position in the productivity app tool segment charts on February 2 to number eight on February 14 on Google Play.



CHAT SHOW

Productivity app	RANKING*	
	Feb 2	Feb 14
Open Chat	28	8
Chat God	225	34
Rapid Chat	342 (Feb 8)	142
Chat AI GPT	409	109
Ask Me GPT	541 (Feb 14)	533

*Based on downloads; rankings based on App Annie and Sensor Tower data (on Google Play)

Chat God, which was also released globally in December, saw its ranking move up steeply from 225 on February 2 on the productivity list to 34th position on February 14, again on Google Play.

The phenomenon is not limited to Android phones in India. Sensor Tower data shows that AI-Chatbot, another global player in the space, has also moved up during the same period from 130th in the productivity segment on February 2 to 29th position on February 14 on the Apple's App Store.

In fact, a whole host of new apps in this space have been released in January-February and are jostling for customer attention. A new app released this month, Rapid ChatGPT, has risen from 341 in the rankings on February 8 to 132 just six days later in the productivity segment by App

Annie, which lists new apps separately.

As for Chat AI GPT, which was released on February 3, it has moved in the productivity segment from 409th in the rankings on February 12 to 109th on February 14.

Then there is South Korean blockchain company Wemix, which launched Ask Me GPT in the first week of this month and is ranked 533rd in the productivity list in India by App Annie.

A whole battalion of Indian start-ups has also joined the party though it is currently difficult to ascertain their total number.

But there is growing concern about how many of the apps downloaded in India are fakes and even whether they are delivering the GPT technology they claim they are, especially as some users are moving to a subscription model with hefty charges starting from ₹499.

Asked whether they are delivering the goods, Nikhil Gupta, co-founder and CEO of ArmorCode Inc in the US, which is in the digital security business, says the challenge is for users to know whether the app is actually using the GPT chat engine at all or other chatbot technologies but claiming something else.

"The other problem is whether malware is being injected into the phone while downloading these apps. Because of their open architecture, it will be more difficult for Google Play to ascertain these things than Apple, which is a closed system," says Gupta.

He believes the solution is to get third-party endorsement that the apps are actually doing what they claim. The only way to ascertain the genuineness of their claims, he adds, is by asking for a bill of material from the app developers for all the libraries that have gone into the making of the software. This can then be certified by companies like ArmorCode.

India lost 2 Bhutans worth of individual taxpayers to Covid

SACHIN P MAMPATTA
Mumbai, 17 February

India had fewer individuals paying income taxes after the economic devastation of the Covid-19 pandemic.


The total number of people who dropped out of the taxpayer list was 2.02 million, or 2.6 times the population of Bhutan.

There were 63.3 million taxpayers in assessment year 2021-22 (AY22), compared to 65.4 million in AY20. Bhutan has a population of around 0.77 million, according to 2021 figures from the World Bank.


The assessment year broadly corresponds to the previous financial year (FY). The data was revealed in a Lok Sabha reply on February 13. It added that data for FY22 was under compilation as the last data for filing returns was December 31, 2022.

The growth of individual taxpayers has shown an erratic trend, but some signs of a decline were seen even before the Covid-19


DECLINE IN GROWTH RATES



Note: Data for assessment year (AY) broadly corresponds to previous financial year (FY). Source: Lok Sabha, Business Standard calculations



BREAK-UP



panemic. The growth rate declined from 18.7 per cent in AY19 to 10.7 per cent in AY20. This would broadly correspond to FY19, around a year before

the Covid-19 pandemic. It showed a negative growth of 3.7 per cent in AY21. The subsequent year saw it increase by 0.6 per cent (chart 1).

The data also had a break-up by income categories. Those with an income of ₹0-5 lakh saw their numbers decline from 49.9 million in AY20 to 41.2 million in AY22. This fall of 8.7 million was mitigated by some gains in higher income brackets. The number of those between earning ₹5-10 lakh rose from 10.6 million to 14.1 million, a gain of 3.4 million, over the same period.

The number of people earning over ₹10 lakh rose from 4.9 million to 8.1 million in the same period; a gain of 3.2 million. The additions in higher-income brackets were not enough to offset the losses in the lowest-income bracket, falling short by 2 million (chart 2).

The amount of money collected in the form of personal taxes has gone up despite this decline. This is given in financial year terms.

There was ₹6.7 trillion in income tax collected in FY22, compared to ₹4.6 trillion in FY19. Corporate taxes have grown slower, up from ₹6.6 trillion to ₹7.1 trillion in the same period.

HINDALCO INDUSTRIES LIMITED
Regd. Office: 1st Floor, B wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400 093.
Tel No. 6691 7000 Fax No. 6691 7001
Email: hindalco@hindalco.com CIN No. L2720MH1999PLC011238
Website: www.hindalco.com & www.adityabirla.com

COMPANY NOTICE

NOTICE is hereby given that for the purpose of Interest payment on Unsecured Redeemable Non-Convertible Debentures, the Company has fixed March 03, 2023 (Friday) as Record Date

Particulars	Payment Date	ISIN No
7.60% Unsecured Redeemable Non-Convertible Debentures	18th March, 2023	INE038A08124

The Company will pay the Interest Amount on the aforesaid Series as per the terms of issue of debenture.

By Order of the Board of Directors
For Hindalco Industries Limited

Place : Mumbai
Date : February 17, 2023

GEETIKA ANAND
President & Company Secretary

MANGALAM INDUSTRIAL FINANCE LIMITED
(CIN : L65993WB1983PLC035815)
Registered Office : Old Nilma Road, Nandan Nagar, Belghoria, Kolkata-700 083, West Bengal, India
Corporate Office : Hall No-1, M R Icon, Next to Milestone Vastu Bhayal Road, Vadodara 391 410, Gujarat, India Contact Details : +91 7203948909
Email : mangalamindustrialfinance@gmail.com; Website : www.mifindia.com

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given pursuant to and in compliance with the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of The Companies Act, 2013 (the "Act"), read with The Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules") and Regulation 44 of The Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard-2 on General Meetings (the "SS-2"), read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020; 17/2020 dated 13th April, 2020; 22/2020 dated 15th June, 2020; 33/2020 dated 28th September, 2020; 39/2020 dated 31st December, 2020; 10/2021 dated 23rd June, 2021; 20/2021 dated 8th December, 2021 and 3/2022 dated 5th May, 2022 and 11/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of the Members of the Company is being sought for the following Special Resolutions by way of Postal Ballot through remote e-voting process only ("remote e-voting").

Sr. No.	Description of Special Resolution
1	APPROVAL FOR MATERIAL RELATED PARTY TRANSACTION(S) UNDER SECTION 188 OF THE COMPANIES ACT 2013 AND REGULATION 23 OF THE SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015 AND IND AS 24.

In compliance with the above-mentioned provisions and MCA Circulars, the electronic copies of Postal Ballot Notices ("Notice") along with the Explanatory Statement has been sent on Friday, 17th February, 2023, to those Members whose names appeared in Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Company RTA/Depositories respectively as at close of business hours on Friday, 10th February, 2023, (the "Cut-off date") and whose e-mail IDs are registered with the Company RTA/Depositories. In accordance with the above-mentioned Circulars, Members can vote only through remote e-voting process. Further, pursuant to the aforesaid circulars sending the physical copies of the Notice, postal ballot forms and pre-paid business reply envelopes have been dispensed with.

This Notice is available on the Company's website at www.mifindia.com, website of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at evoting@nsdl.co.in.

Instructions for remote e-voting

In compliance with the provisions of Sections 108, 110 of the Act read with the Rules and Regulation 44 of the Listing Regulations, the Company has provided the facility to the Members to exercise their votes electronically through remote e-voting only on the e-voting platform provided by NSDL. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the Notice.

Members whose names appeared in the Register of Members / List of Beneficiary Owner as on the cut-off date i.e. Friday, 10th February, 2023, are eligible to vote on the resolution set out in the Notice through remote e-voting only. The voting rights shall be reckoned on the paid-up Equity Shares registered in the name of the Members as on that date. Members are requested to provide their assent or dissent through remote e-voting only. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only.

The remote e-voting period shall commence on Tuesday, 21st February, 2023 (9:00 a.m.) and end on Wednesday, 22nd March, 2023 (5:00 p.m.). Members may cast their vote electronically during the aforesaid period. The remote e-voting module shall be disabled at 5:00 p.m. on Wednesday, 22nd March, 2023 and remote e-voting shall not be allowed beyond the same. During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote by remote e-voting. Once the vote is cast on the resolution, the Members will not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Members who have not registered their email ID are requested to register the same in the following manner:

a) Members holding Shares in physical mode and who have not registered / updated their email ID with the Company are requested to Register / Update their email ID with Purva Share Registry (India) Private Limited on https://www.purvashare.com/email-and-phone-updation/ or mail.

b) Members holding Shares in dematerialized mode are requested to Register / Update their email ID with the relevant Depositories participants with whom they maintain their Demat Account(s).

Mrs. Pooja Amit Gala, Practicing Company Secretary (Membership No. : 69393 COP-25845) has been appointed as Scrutinizer for conducting the Postal Ballot, through remote e-voting process, in a fair and transparent manner.

The result of remote e-voting will be announced on or before 23rd March, 2023. These results will also be displayed along with Scrutinizer's report hosted on website of the Company (www.mifindia.com) and on the website of Stock Exchange BSE limited at www.bseindia.com and website of the NSDL (evoting@nsdl.co.in).

In case of any query relating to e-voting, Members may refer Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to (Ms. Somi Singh, Assistance Manager) at evoting@nsdl.co.in.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular manner of casting vote through remote e-voting.

By Order of the Board
For Mangalam Industrial Finance Limited
Sd/-
Sakina Lokhandwala
(Company Secretary)
Membership No.: ACS-60515

Place : Vadodara
Date : 17-02-2023

PIRAMAL PHARMA LIMITED
CIN: U24297MH2020PLC338592
Regd. Office: Gr. Flr., Piramal Ananta, Agastya Corp. Park, Kamani Junction, LBS Marg, Kuria, Mumbai 400070
Maharashtra, India Tel No.: 022-3820 3000/4000;
Fax No.: 022-38203884; Email Id: shareholders.ppl@piramal.com;
Website: www.piramal.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Piramal Pharma Limited ("the Company"), pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act"), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), and other applicable laws, rules and regulations, if any, is seeking approval of the Members of the Company, by way of Postal Ballot, only through remote e-voting process, in relation to the following special resolutions as set out in the Postal Ballot Notice ("Notice") dated February 08, 2023, ratifying the approvals granted by the members of the Company at the Annual General Meeting held on July 28, 2022:

1. Ratification of the Piramal Pharma Limited - Employee Stock Option and Incentive Plan 2022;
2. Ratification of the extension of the benefits under the Piramal Pharma Limited - Employee Stock Option and Incentive Plan 2022 to the employees of subsidiary companies and group companies of the Company;
3. Ratification for implementation of the Piramal Pharma Limited - Employee Stock Option and Incentive Plan 2022 through trust route;
4. Ratification for acquisition of shares of the Company by the Trust for the purposes of Piramal Pharma Limited - Employee Stock Option and Incentive Plan 2022;
5. Ratification of the approval on granting loan and/ or providing guarantee or security for purchase of the shares of the Company by the Trust / Trustees of the Trust for the benefit of the employees under the Piramal Pharma Limited - Employee Stock Option and Incentive Plan 2022.

The Company has sent the Notice on Friday, February 17, 2023 only through electronic mode, to those Members whose names are recorded in the Register of Members / List of Beneficial Owners as received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited as on Friday, February 10, 2023 ("Cut-off Date") and who have registered their e-mail addresses with the Company / Depository Participants ("DPs"). Accordingly, physical copy of the Notice, postal ballot form and pre-paid business reply envelope has not been sent to Members for this Postal Ballot.

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.piramal.com, on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on the Cut-off Date shall be entitled to vote in relation to the resolutions specified in the Notice. The voting rights of the Members shall be in proportion to their shares in the total paid-up equity share capital of the Company, as on the Cut-off Date. A person who is not a member as on the Cut-off Date should treat this Notice for information purposes only.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences on Sunday, February 19, 2023 from 9:00 a.m. (IST) and ends on Monday, March 20, 2023 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, the same will not be allowed to change subsequently. The Members whose e-mail addresses are not registered with the Company/DPs, may register the same with Link Intime India Private Limited, Registrar & Transfer Agent ("RTA") of the Company. The procedure to register e-mail address with the RTA and the procedure for remote e-voting is provided in the Postal Ballot Notice in detail.

Mr. Ainesh Jethwa, Practicing Company Secretary (Membership No. ACS 27990) of Ainesh Jethwa & Associates, failing him Mr. Bhaskar Upadhyay, Practicing Company Secretary (Membership No. FCS 8663) of N L Bhatia & Associates, have been appointed as the Scrutinizer, to conduct the postal ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The result of the Postal Ballot shall be declared not later than two working days from the conclusion of the remote e-voting. The said results along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website at www.piramal.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and simultaneously be communicated to BSE and NSE, where the equity shares of the Company are listed.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-1020-990 and 1800-22-44-30 or send a request at evoting@nsdl.co.in or at NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013

For Piramal Pharma Limited
Sd/-
Tanya Sanish
Company Secretary

Place : Mumbai
Date : February 17, 2023

MANGALAM INDUSTRIAL FINANCE LIMITED
(CIN : L65993WB1983PLC035815)
Registered Office : Old Nilma Road, Nandan Nagar, Belghoria, Kolkata-700 083, West Bengal, India
Corporate Office : Hall No-1, M R Icon, Next to Milestone Vastu Bhayal Road, Vadodara 391 410, Gujarat, India Contact Details : +91 7203948909
Email : mangalamindustrialfinance@gmail.com; Website : www.mifindia.com

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given pursuant to and in compliance with the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of The Companies Act, 2013 (the "Act"), read with The Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules") and Regulation 44 of The Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard-2 on General Meetings (the "SS-2"), read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020; 17/2020 dated 13th April, 2020; 22/2020 dated 15th June, 2020; 33/2020 dated 28th September, 2020; 39/2020 dated 31st December, 2020; 10/2021 dated 23rd June, 2021; 20/2021 dated 8th December, 2021 and 3/2022 dated 5th May, 2022 and 11/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of the Members of the Company is being sought for the following Special Resolutions by way of Postal Ballot through remote e-voting process only ("remote e-voting").

Sr. No.	Description of Special Resolution
1	APPROVAL FOR MATERIAL RELATED PARTY TRANSACTION(S) UNDER SECTION 188 OF THE COMPANIES ACT 2013 AND REGULATION 23 OF THE SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015 AND IND AS 24.

In compliance with the above-mentioned provisions and MCA Circulars, the electronic copies of Postal Ballot Notices ("Notice") along with the Explanatory Statement has been sent on Friday, 17th February, 2023, to those Members whose names appeared in Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Company RTA/Depositories respectively as at close of business hours on Friday, 10th February, 2023, (the "Cut-off date") and whose e-mail IDs are registered with the Company RTA/Depositories. In accordance with the above-mentioned Circulars, Members can vote only through remote e-voting process. Further, pursuant to the aforesaid circulars sending the physical copies of the Notice, postal ballot forms and pre-paid business reply envelopes have been dispensed with.

This Notice is available on the Company's website at www.mifindia.com, website of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at evoting@nsdl.co.in.

Instructions for remote e-voting

In compliance with the provisions of Sections 108, 110 of the Act read with the Rules and Regulation 44 of the Listing Regulations, the Company has provided the facility to the Members to exercise their votes electronically through remote e-voting only on the e-voting platform provided by NSDL. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the Notice.

Members whose names appeared in the Register of Members / List of Beneficiary Owner as on the cut-off date i.e. Friday, 10th February, 2023, are eligible to vote on the resolution set out in the Notice through remote e-voting only. The voting rights shall be reckoned on the paid-up Equity Shares registered in the name of the Members as on that date. Members are requested to provide their assent or dissent through remote e-voting only. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only.

The remote e-voting period shall commence on Tuesday, 21st February, 2023 (9:00 a.m.) and end on Wednesday, 22nd March, 2023 (5:00 p.m.). Members may cast their vote electronically during the aforesaid period. The remote e-voting module shall be disabled at 5:00 p.m. on Wednesday, 22nd March, 2023 and remote e-voting shall not be allowed beyond the same. During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote by remote e-voting. Once the vote is cast on the resolution, the Members will not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Members who have not registered their email ID are requested to register the same in the following manner:</

शनिवार, दि. १८ फेब्रुवारी २०२३

हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या सरकारच्या पूर्ण पाठिंब्याचे मी तुम्हाला आश्वासन देतो : देवेन्द्र फडणवीस

मुंबई, दि.१७ : सैकी बुर्हांनी अध्यक्षस्थानी दाऊदी बोहा सम अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीव्हीटी) जाचे नेते सदयदाता मुफ्दल सैफ ने आज सेक्टर ४ साठी पायाभरणी धीन आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री केली, जो भेडी बाजार पुनर्विकास ही देवेन्द्र फडणवीस होते. हा प्रकल्प प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी एक भाग आहे. या समारंभाच्या सहकार्य करणाऱ्या आश्वासन

फणवीस यांनी दिले. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भेडी बाजार उद्धान प्रकल्पाचा उद्देश लोकांच्या जीवनावर व उपजीविकेवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या आणि भेडी बाजारच्या मोडकळीस आलेल्या पायाभूत

सुविधांची उद्घाटी करण्याचा आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील आणि नूतनीकरण प्रकल्पांसाठी नागरी धारावी सारख्या एसबीयूटीचे प्रवक्ता म्हूणाले, मुंबईतील गजबजलेल्या भागाला नवसंजीवनी देण्यातसाठी ब्लू प्रिंट प्रदान करत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमच्या सरकारच्या पूर्ण सहकार्येची मी तुम्हाला आश्वासन देतो. एसबीयूटीचे प्रवक्ता म्हूणाले, सेक्टर ४च्या पायाभरणी समारंभात सहभागी झाल्याबद्दल आणि आम च्या उद्घाटी करणाऱ्या प्रकल्पाचे

कीटक केल्याबद्दल आम्ही देवेन्द्र फडणवीसजींचे आभारी आहोत.

मुंबई लढाई

हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या सरकारच्या पूर्ण पाठिंब्याचे मी तुम्हाला आश्वासन देतो : देवेन्द्र फडणवीस

मुंबई, दि.१७ : सैकी बुर्हांनी अध्यक्षस्थानी दाऊदी बोहा सम अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीव्हीटी) जाचे नेते सदयदाता मुफ्दल सैफ ने आज सेक्टर ४ साठी पायाभरणी धीन आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री केली, जो भेडी बाजार पुनर्विकास ही देवेन्द्र फडणवीस होते. हा प्रकल्प प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी एक भाग आहे. या समारंभाच्या सहकार्य करणाऱ्या आश्वासन

फणवीस यांनी दिले. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भेडी बाजार उद्धान प्रकल्पाचा उद्देश लोकांच्या जीवनावर व उपजीविकेवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या आणि भेडी बाजारच्या मोडकळीस आलेल्या पायाभूत

PUBLIC NOTICE																				
Notice is hereby given that the Shares of Bajaj Holdings & Investment Ltd., standing in the names of Shamira Talwar & Late Gunavathi Sulochan in the books of M/s. Bajaj Holdings & Investment Ltd., Bajaj Auto Ltd Complex, Mulamba - Pune Road, Akurdi, Pune, Maharashtra-411035, have been lost or misplaced and the undersigned has applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any persons who has/have any claims in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Private Limited, Selanium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s) in respect to the said shares.																				
<table> <tbody><tr> <td>Folio No.</td><td>Certificate No.</td><td>Dist. No. From</td><td>Dist. No. To</td><td>Qty.</td></tr> <tr> <td>AS-0000209</td><td>2655</td><td>84248552</td><td>84249494</td><td>943</td></tr> <tr> <td></td><td></td><td></td><td>Total</td><td>943</td></tr> </tbody></table>	Folio No.	Certificate No.	Dist. No. From	Dist. No. To	Qty.	AS-0000209	2655	84248552	84249494	943				Total	943					
Folio No.	Certificate No.	Dist. No. From	Dist. No. To	Qty.																
AS-0000209	2655	84248552	84249494	943																
			Total	943																
Date :18.02.2023					Shamira Talwar															
Place : Mumbai					Late Gunavathi Sulochan															

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the general public that, my clients 1) **MRS. RUPAL PARESH DOSHI, 2) MR. PARESH JAYENDRA DOSHI** are joint owners and members of flat situated at bearing **FLAT NO.802, THE MALAD NILANJANA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD (Regd. No. BOM/HSG/4708, Dt. 16-1-76), MARVE ROAD, OPP. CHOKSI HOSPITAL, MALAD WEST, MUMBAI 400 064** and also having share certificate in respect of the said flat, bearing Share Certificate No. 98, Member's Register No.98, allotted 5 shares from 486 To 490 (both inclusive) **(HEREIN REFERRED TO AS "THE SAID FLAT")**. Originally **M/S. NEELA PROPERTIES PVT LTD** the builder and developers have sold the above mentioned flat to **SMT. LAJWANTI BULBARAM KAPOOR** by an AGREEMENT FOR SALE, Dated 23/02/1977. The said original Agreement for Sale has been misplaced by my clients and same is non traceable. My clients have lodged necessary complaint with Malad West Police Station to that effect and Police Authorities have issued Certificate to my client 05/02/2023, bearing Register Entry No. 232/2023. If any person/s funds the above mentioned original documents and having any information regarding the Agreement for Sale, they should inform to the undersigned and if any person/s having any claim, right, title and interest of whatsoever nature in respect of aforesaid flat premises and above mentioned original Agreement for Sale in respect of above said flat as and by way of ownership sale, mortgage, lien, exchange, inheritance, trust, maintenance, adverse, legacy, possession, tenancy, lease, leave and license, or otherwise howsoever in respect of the said flat or any part thereof. And if any person/s having any information regarding the aforesaid original Agreement for Sale and any person/s funds the aforesaid Agreement for Sale, they are hereby required to give intimation thereof within a period of 7 days from the date of publication of the notice and contact to the undersigned **R. S. KEDAR, ADVOCATE HIGH COURT** having his office at **1/A, ARUN BAZAR, OPP. NATRAJ MARKET, S. V. ROAD - MALAD WEST, MUMBAI - 400 064**, with the details of claim along with documentary evidence in support thereof in default of such claims shall be deemed to have been waived and the title of the said flat shall be deemed to be free from all encumbrances. And it will be confirmed that, there is no information whereabouts the aforesaid Agreement for Sale in respect of the above mentioned flat.

Sd/-
R. S. Kedar
Advocate High Court
Place : Mumbai
Date : 18/02/2023

<p>यूनियन बँक Union Bank अपेक्षित १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरु होईल</p>	<p>सहकारी (पूर्व) शाखा: दुबळगट, क्र. १ व २, भंभंज वरून इमारत, येरगे कान्ठ रोड, हॉटेल प्रीमसर्व्हाउस, बोर्देली (पूर्व), मुंबई-४०००६६, महाराष्ट्र.</p>
<p>(निवम -८(१)) तांबा सूचना (स्थायर मालमत्तेकरिता)</p>	
<p>ज्याअर्बी; खालील स्वाक्षरीकरी हे सिम्ब्युटीटायब्लेजम अँड रिस्कन्ट्रबन्कम ऑफ फिनान्शियल अँसेट्स् अँड एम्प्लोईमेंट ऑफ सिम्ब्युटीटी इंटरस्ट (सेकम) अँड २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया, बोर्देली पूर्व शाखेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिम्ब्युटीटी इंटरस्ट (एम्प्लोईमेंट) कलम २३(१) च्या निवम २ सहाचिाता कलम १३(११) अन्वये असलेल्या अधिकारांअंतर्गत त्यांनी दिनांक १०.११.२०१७ रोजी विवित्त केल्या माणगी सुचनेसुधार कर्मचारि श्री.विंय काका कलम ३ श्रीमती मीनामोरी रविंद्र कामरा अंना सदर सूचना प्राप्त तारखेसुपर ६० दिवसांच्या आत देय रकम ३.०,१०,२४८.६१/- (एवघे तीस लाख नव्वद हजार दोनशे अठ्ठुचाळीस आणि पैसे एकोणसत्तर फक्त) त्वावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्मदार यांनी वर नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असुन कर्मदार व सर्वसाधार्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरींनी सदर कायद्याचा कलम १३(४) मरवाचित सदर अधिनियमाच्या निवम १ अन्वये त्यांना श्राप असलेल्या अधिकारांअंतर्गत खाली नमुद केलेल्या मागण्याचा ताबा १६ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेतलेला आहे.</p>	
<p>विशेषत: कर्मदार व सर्वसाधार्य जनतेस येथे साद्य कारणात येते की, सदर मालमत्तेस कोणातही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेस कलम १३(४) अन्वये कोणत्याही नवसावल्या त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडे रकम ३.०,१०,२४८.६१/- (एवघे तीस लाख नव्वद हजार दोनशे अठ्ठुचाळीस आणि पैसे एकोणसत्तर फक्त) अधिक व्याज जमा करावे.</p>	
<p>कर्मदार वसतेस जागिरेदारचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदींनुसार प्रतिभुत मालमत्ता सोडविण्यासाठी देवळ उपलब्ध आहे.</p>	
<p>स्थायर मालमत्तेचे वर्णन</p>	
<p>पँड्ट क्र.५०१, विंग सी, मोती नगर को-ऑपरेटिव्ह होींग सोसायटी लि., मितालत जैन बंगलाजवळ, चौ. रोड, मिरा रोड (पूर्व), नालुका व जिहाहा पालघर-४०११०७, महाराष्ट्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खं.क.</p>	
<p>टिकाग: मुंबई, महाराष्ट्र दिनांक : १६.०१.२०२३</p>	<p>सही/- प्राधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया</p>

<p>John Cockerill सोलायणपू : एल९९९९९एएमए९९८०पीएलसी९९२१</p>	<p>सहकारी (पूर्व) शाखा: महाड, पल्ट क्रमांक १४, रोड क्रमांक १३, एसआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०१३. सुरव्हीनी: ०२२-६६७६२७२७७ / फँक्स: ०२२-६६७६२७३७३८ ई-मेल: investors@johncockerillindia.com, वेबसाईट: www.johncockerillindia.com</p>
<p>टपाल मतदान सूचना आणि ई-वोटिंग माहिती</p>	
<p>याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, कंपनी कंपनीच्या मेमोर्डम ऑफ असोसिएशनच्या ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये बदल करण्यासाठी विविध उदाहरणांद्वारे कंपनी लिच्वा सदस्यांची मान्यता घेत आहे, ज्याला कंपनीच्या संचालक मंडळाने मंडळानर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.</p>	
<p>टपाल मतदान सूचना कंपनीच्या वेबसाइटवर (https://www.johncockerillindia.com), बीगशर ऑन सर्विसस प्रायव्हेट लिमिटेड (बीगशर) (https://vote.bigshareonline.com/) आणि बीएसई लिमिटेड (बीएसई) (https://www.bseindia.com) वर उपलब्ध आहे जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्द आहेत.</p>	
<p>दिनांक ८ एप्रिल २०२० च्या सर्वसाधारण परिषदक्रमांक १४/२०२०, सर्वसाधारण परिषदक्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिषदक्रमांक २२/२०२० दिनांक १६ जून २०२०, दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजीचे सर्वसाधारण परिषदक्रमांक ३३/२०२०, सर्वसाधारण परिषदक्रमांक ३४/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, सर्वसाधारण परिषदक्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ चे पालन करून सहकार मंडळाने जाही केलेले ८ डिसेंबर २०२१ रोजीचे सामान्य परिषदक्रमांक २०/२०२१ आणि परिषदक्रमांक ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, कंपनीन ९ ऑगस्ट २०२२ रोजीच्या सदस्यांचे ई-मेल घेणे कंपनी/डिपॉझिटरीद्वारे उद्देशलेल्या लाभाभर्षी यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदीमधील किंवा डिपॉझिटरीने उद्देशलेल्या लाभाभर्षी मालकांच्या नोंदीमधील शुकुवार, १० फेब्रुवारी, २०२३ (निश्चित तारीख) टपाल मतदान सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे पाठवली आहे.</p>	
<p>कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी विगोअरची सेवा प्रदान केली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३ रोजी स.१.०० वा. (भाप्रवे) पासून सुरू होईल आणि सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३ रोजी सार्ं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर विगोअद्वारे ई-व्होटिंग पध्दत अद्यम केले जाईल. सभासदांचे मतदानाचे अधिकार हे निश्चित तारखेला कंपनीच्या भरणाव केलेल्या इक्विटी भाग भांडवलातमधे त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. सध्याच्या संमती किंवा असहमतीचा वाच्यत्वहार रिमोट ई-वोटिंग प्रणालीतच होईल.</p>	
<p>ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सभासदांच्या नोंदीमधील किंवा डिपॉझिटरीद्वारे उद्देशलेल्या लाभाभर्षी मालकांच्या नोंदीमधील निश्चित तारखेनुसार नोंदवली गेली आहेत, फक्त तेच सदस्य रिमोटे ई-व्होटिंगद्वारे सूचनांचे मत देण्यास पात्र असतील.</p>	
<p>एकाद्रा उदाहरण सदस्याने मत दिल्यानंतर, त्याला/ तिच्या नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांच्या ई-मेल पत्रा करणे/ डिपॉझिटरीकडमधे नोंदीकृत नाही, त्यांना टपाल मतदान सूचना प्राप्त करण्यासाठी शुक्रवार, १० मार्च, २०२३ रोजी सार्ं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापुर्वी नोंदणी करता येईल. https://www.bigshareonline.com/ InvestorRegistration.aspx या लिंकर निश्चित करून आणि त्यामधे मागिरीने केल्यानुसार नोंदीची प्रक्रिया पूर्ण करा. ई-मतदानाशी संबंधित परिणालीसाठी, कृपया टपाल मतदान सूचना पहा.</p>	
<p>काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्र (एफएम्ए) आणि भागधारकांसाठी iVote ई-व्होटिंग वापरकर्ता मॉड्यूल वाचू शकता www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध. इलेक्ट्रॉनिक भागधारक मंडल मतदान करण्याच्या सुविधेची संबंधित कोणत्याही तरावरीसाठी, कृपया https://www.evoting.bigshareonline.com वर मेल करा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२९५ २२२ वर कॉल करा.</p>	
<p>कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने पाहण्याकरिता मे. व्हीकेएम आणि असोसिएट्स्, कार्याल कंपनी सचिव श्री. विजय कुमार मिश्रा (सीसी क्र.२८७५) यांनी नियुक्ती केली आहे. टपाल मतदानाची निवडणीसूचना, १२ मार्च २०२३ रोजी सार्ं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापुर्वी जाहिर केले जाईल. तपासणीसूचना अहवालालाह मूळ केलेले निकाल बीएसईला कळवले जातील आणि कंपनीच्या www.johncockerillindia.com वर आणि विगोअरच्या https://vote.bigshareonline.com या वेबसाइटवर देखील अपलोड केले जाईल.</p>	

जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडकरिता सही/-
दिनांक : १८ फेब्रुवारी, २०२३
टिकाग: मुंबई
हेराय बाला
कंपनी सचिव

जाहीर सूचना
सर्वसाधार्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. नरेंद्र आर. जैन व श्रीमती निर्मला एन. जैन हे बंगला क्र.२, वैकुंठ कोठीसहिल, पल्ट क्र.३५५, ८वा रस्ता, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०००७५ या जागेचे मूळ असून दिनांक २४.०५.२००६ रोजीचे भागधारणपत्र क्र.४४ अंतर्गत अनुक्रममांक २४६ ते २६० धाक ४.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे धाक आहेत. सदर बंगलाबाबतचे पूर्वीचे मूळ कारनाम्याची खालील मती माझे अंशिलकडून हवालें आहे आणि अखंड घोष घेऊनही सापडलेले नाही.
१) श्री. इन्वर ए. आसकानी व श्री. उदारच ए. आसकानी ऑफ मॅनाज्मन्ट तोलायन, विल्डर/विकासकर्ता भागीदारी संस्था कायदा नियम दिनांक १६.०३.१९८१ रोजी झालेला किळी करणारा.
जर कोणा व्यक्ती/कारखेदारी वायदागुनाने सदर बंगला वाचर बसवामक, मनुष्यक, हस्तानंतर, दारण, किळी, भांडेपुन, मालकी हक्क, न्याय, परिशक्ता किंवा अन्य इतर प्रकार कोणातही द्याव, अधिकार, हक्क, हिला, येअर, लाभ असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकडे सदर सूचना प्रकाशन तारखेसुपर १५ दिवसांत कारखेदारी प्रत्युत्वाहण पोहोच पावतेने रिज.पॉटदने कळवावे. अन्यथा प्राप्त द्यावे सर्व उद्देगाकरिता त्याग केले आहेत असे समजते जातील आणि कोणत्याही स्थितीत विषयानत घेतले जाणार नाहीत आणि माझे अशील यांच्याकडे सदर गणना जमा किळी, हस्तांतर करण्याचे अधिकार आहेत आणि खरेदीदारास सदर बंगल्याच्या किळीकरिता किळी करालेला निषादण व नोंद करण्याचे अधिकार आहेत.
टिकाग: मुंबई दिनांक: १८.०२.२०२३
विजय एन. वितानी किळी उच्च न्यायालय चेंबूर कॅम्प, मुंबई-४०००४८.

कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४
नमुना क्र.आयएनएम-२६
(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)
कंपनीचे नोंदीकृत कार्यालय एका रजिस्ट्रारद्वारे दुसऱ्या राज्यास स्थलांतरित करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात
केंद्र शासन, मुंबई क्षेत्र यांच्या समक्ष
कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकणुगत आणि

रियाज इंडिया टॅक्स सर्विसिंस प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदीकृत कार्यालय: ३रा मजला, कालकत हाऊस, ८-१०, एम.पी. ग्रेठी मार्ग, फोंट, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२३ यांचे प्रकणुगत (याचिकाकर्ता)

सर्वसाधार्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या विविध सर्वसाधारण सभेत मंजूर विविध उदाहानुसार कंपनीचे नोंदीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातील कंपनी निबंधक, महाराष्ट्र, मुंबई यांच्या न्यायकक्षेत्रानु तेलंगाणा राज्यातील कंपनी निबंधक, तेलंगाणा, उदरघाट येथे स्थलांतरित करण्याकरिता कंपनीचे मेमोर्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३ अंतर्गत अर्ज करण्याचे जाहिरते आहे.

कोणा व्यक्तीच्या हितास कंपनीचे नोंदीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमुद केलेल्या प्रस्तावापुढारून त्यांचे आक्षेप रजि. पोर्टदने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एससीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in)** वर सदर सूचना प्रकाशन तारखेसुपर १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, १००, एव्हेस्ट्रेट, ५वा मजला, मरीन ड्राइव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथील कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदीकृत कार्यालयात पाठवावी.

३रा मजला, कालकत हाऊस, ८-१०, एम.पी. ग्रेठी मार्ग, फोंट, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२३.

अर्जदारांच्या वतीने व करिता

टिकाग: मुंबई दिनांक : १८.०२.२०२३	वंदना भाटीया संचालिका
---	---------------------------------

<p>यूनियन बँक Union Bank अपेक्षित १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरु होईल</p>	<p>सहकारी (पूर्व) शाखा: दुबळगट, क्र. १ व २, भंभंज वरून इमारत, येरगे कान्ठ रोड, हॉटेल प्रीमसर्व्हाउस, बोर्देली (पूर्व), मुंबई-४०००६६, महाराष्ट्र.</p>
<p>(निवम -८(१)) तांबा सूचना (स्थायर मालमत्तेकरिता)</p>	
<p>ज्याअर्बी; खालील स्वाक्षरीकरी हे सिम्ब्युटीटायब्लेजम अँड रिस्कन्ट्रबन्कम ऑफ फिनान्शियल अँसेट्स् अँड एम्प्लोईमेंट ऑफ सिम्ब्युटीटी इंटरस्ट (सेकम) अँड २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया, बोर्देली पूर्व शाखेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिम्ब्युटीटी इंटरस्ट (एम्प्लोईमेंट) कलम २३(१) च्या निवम २ सहाचिाता कलम १३(११) अन्वये असलेल्या अधिकारांअंतर्गत त्यांनी दिनांक १०.११.२०१७ रोजी विवित्त केल्या माणगी सुचनेसुधार कर्मचारि श्री.विंय काका कलम ३ श्रीमती मीनामोरी रविंद्र कामरा अंना सदर सूचना प्राप्त तारखेसुपर ६० दिवसांच्या आत देय रकम ३.०,१०,२४८.६१/- (एवघे तीस लाख नव्वद हजार दोनशे अठ्ठुचाळीस आणि पैसे एकोणसत्तर फक्त) त्वावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्मदार यांनी वर नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असुन कर्मदार व सर्वसाधार्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरींनी सदर कायद्याचा कलम १३(४) मरवाचित सदर अधिनियमाच्या निवम १ अन्वये त्यांना श्राप असलेल्या अधिकारांअंतर्गत खाली नमुद केलेल्या मागण्याचा ताबा १६ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेतलेला आहे.</p>	
<p>विशेषत: कर्मदार व सर्वसाधार्य जनतेस येथे साद्य कारणात येते की, सदर मालमत्तेस कोणातही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेस कलम १३(४) अन्वये कोणत्याही नवसावल्या त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडे रकम ३.०,१०,२४८.६१/- (एवघे तीस लाख नव्वद हजार दोनशे अठ्ठुचाळीस आणि पैसे एकोणसत्तर फक्त) अधिक व्याज जमा करावे.</p>	
<p>कर्मदार वसतेस जागिरेदारचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदींनुसार प्रतिभुत मालमत्ता सोडविण्यासाठी देवळ उपलब्ध आहे.</p>	
<p>स्थायर मालमत्तेचे वर्णन</p>	
<p>पँड्ट क्र.५०१, विंग सी, मोती नगर को-ऑपरेटिव्ह होींग सोसायटी लि., मितालत जैन बंगलाजवळ, चौ. रोड, मिरा रोड (पूर्व), नालुका व जिहाहा पालघर-४०११०७, महाराष्ट्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खं.क.</p>	
<p>टिकाग: मुंबई, महाराष्ट्र दिनांक : १६.०१.२०२३</p>	<p>सही/- प्राधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया</p>

<p>ASREC (India) Limited</p>	<p>अंडरेक (इंडिया) लिमिटेड</p>
<p>तांबा सूचना (निवम ८(१)) (स्थायर मालमत्तेकरिता)</p>	
<p>ज्याअर्बी, कारनामा दिनांक २७ अक्टोबर, २०२१ नुसार मूळ संपोके अर्थात नव जीवन को-ऑप. बँक लि., उल्हासनगर, महाराष्ट्र यांचे कारनामानाथाक अनुक्रम क्रमांक ०४/२०१९-२२ चे विश्वरत्न म्हणून त्यांच्या सभारत कार्याल अंडरेक (इंडिया) लिमिटेड यांनी सफायाच्या कायदा २००२ च्या कलम ५ अन्वये खाली नमुद प्रतिभुती हिलासह एकलित सर्व अधिकार, हक्क व हिला प्राप्त केले आहेत. नव जीवन को-ऑप. बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी मीना सिम्ब्युटीटायब्लेजम अँड रिस्कन्ट्रबन्क ऑफ फिनान्शियल अँसेट्स् अँड एम्प्लोईमेंट ऑफ सिम्ब्युटीटी इंटरस्ट अँड (१३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांअंतर्गत त्यांनी दिनांक २८.०६.२०२१ रोजी विवित्त केलेल्या माणगी सुचनेनुसार कर्मदार: १. श्री. गुरुपक्ष सि गुरदास सिंग पंजवानी, २. श्री. गुरदीप सिंग गुरदास सिंग पंजवानी, ३. श्री. जाजीर सिंग गुरदास सिंग पंजवानी आणि जागिनदार ४. श्रीमती दिलेर कोी कासम सिंग पंजवानी, ५. श्री. जितेंद्र सिंग गुरदास सिंग पंजवानी, ६. श्री. अजित सिंग गुरदास सिंग पंजवानी, ७. श्रीमती मोहिनीबाई गुरदास सिंग पंजवानी, ८. श्री. हीरू सिंग गुरदास सिंग पंजवानी, ९. श्री. कासम सिंग गुरदास सिंग पंजवानी, १०. श्रीमती कुंदनी कोी गुरदास सिंग पंजवानी, ११. श्रीमती नीताकोी गुरदीप सिंग पंजवानी, १२. श्रीमती अजित कोी जगजीत सिंग पंजवानी, १३. श्रीमती मजीतकोी गुरदीप सिंग पंजवानी, १४. श्रीमती संगीता कोी अजीतसिंग पंजवानी यांना सदर सूचना प्राप्त तारखेसुपर ६० दिवसांच्या आत ३१.०५.२०२१ रोजी देय रकम २.९,०४,६०४/- (रुपये अठरा लाख चव्वेचाळीस हजार चारशे सहा आणि पैसे पंचाशतपच फक्त) तसेच ०१.०६.२०२१ रोजी त्वावरील पुढील व्याज, खर्च, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.</p>	
<p>कर्मदार/जागिनदार यांनी वर नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्मदार/जागिनदार व सर्वसाधार्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, प्रतिभुत पत्रकोे अर्थात नव जीवन को-ऑप. बँक लि.चे उपकलम (४) सहाचिाता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा १५ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्मदार/जागिनदार/जागिनदार व सर्वसाधार्य जनतेस येथे साद्य कारणात येते की, सदर मालमत्तेस कोणातही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी अंडरेक (इंडिया) लिमिटेड यांच्याकडे ३१.०५.२०२१ रोजी देय रकम २.९,०४,६०४,९५ (रुपये अठरा लाख चव्वेचाळीस हजार चारशे सहा आणि पैसे पंचाशतपच फक्त) तसेच ०१.०६.२०२१ रोजी त्वावरील पुढील व्याज, खर्च व अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.</p>	
<p>कर्मदार/जागिनदार यांनी वर नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्मदार/जागिनदार व सर्वसाधार्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, प्रतिभुत पत्रकोे अर्थात नव जीवन को-ऑप. बँक लि.चे उपकलम (४) सहाचिाता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा १५ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्मदार/जागिनदार/जागिनदार व सर्वसाधार्य जनतेस येथे साद्य कारणात येते की, सदर मालमत्तेस कोणातही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी अंडरेक (इंडिया) लिमिटेड यांच्याकडे ३१.०५.२०२१ रोजी देय रकम २.९,०४,६०४,९५ (रुपये अठरा लाख चव्वेचाळीस हजार चारशे सहा आणि पैसे पंचाशतपच फक्त) तसेच ०१.०६.२०२१ रोजी त्वावरील पुढील व्याज, खर्च व अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.</p>	
<p>कर्मदार/जागिनदार यांनी वर नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्मदार/जागिनदार व सर्वसाधार्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, प्रतिभुत पत्रकोे अर्थात नव जीवन को-ऑप. बँक लि.चे उपकलम (४) सहाचिाता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा १५ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्मदार/जागिनदार/जागिनदार व सर्वसाधार्य जनतेस येथे साद्य कारणात येते की, सदर मालमत्तेस कोणातही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी अंडरेक (इंडिया) लि</p>	